

PUBLIC NOTICE

My client, MR. VASANTLAL GOVINDJI THAKKAR is owner of Shop No. 3-B, Ground Floor, Building No. 54-B, Raman Rathil CHSL, Brindaban Complex, Thane (W) 400601 who has purchased the foreclosed shop from MR. RATANSJI ARJUN SHAH vide Indenture For Sale dated 28.11.2001 which was adjudicated from Collector of stamps Thane EVN No. A/492/08 and Registered the same vide Deed of Confirmation having Doc. No. TNNS-6680/2008. MR. RATANSJI ARJUN SHAH had purchased the said shop from M/S. R. M. ENTERPRISES vide Agreement Dated 01.03.1994.

The Agreement dated 01.03.1994 executed between MR. RATANSJI ARJUN SHAH and M/S. R. M. ENTERPRISES is lost/misplaced by my client for which my client has filed an FIR at Rabodi Police Station, Thane at Property Document Missing Register Id No. RA/B212 dtd 08.08.2026. If anyone finds the same or has any claims about the same then such person/s can contact me within 15 days from issue of this notice.

Sd/-
Date : 11/08/2026 Adv. Shital Kadam Chavan
A/2301, Chavandol Tower CHS, 90 Feet Road, Opp. Raj Park, Parsik Nagar, Kalwa (W) 400605

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that my client MR. CHETAN YADAV KIRDAT is lawful Owner and use, Occupation, possession of Flat No.710, 7th Floor, Building No. PR-12, Navdurga Co-Operative Housing Society Limited, MMRDA Colony, JVLR Opp. Durga Nagar, Andheri East, Mumbai 400093. Admeasuring 225 Square Feet Carpet (@ 25.09 square meter built up), C.T.S. No. 190A/6/1, of Village Majas, Taluka Andheri 'SAID FLAT'.

MR. CHETAN YADAV KIRDAT is purchased above said Flat from Mr. Rajuram Sagar Jaiswar (Original Allotee of the Said Flat). Further Notice is hereby given by my Client MR. CHETAN YADAV KIRDAT is going to register sale deed of the above said Flat through Power of Attorney given by Mr. Rajuram Sagar Jaiswar before sub registrar of Assurances.

As per the above fact any person/s claiming any interest in the aforesaid Flat or any part thereof by way of Tenancy, Sale, Exchange, Gift, Mortgage, Charge, Trust, Inheritance, Possession, Lease, Lien, or otherwise or on the basis of being in the possession of original documents of the above said flat however is hereby require to make the same known to the undersigned together with substantiating documents to the undersigned at ADVOCATE MANOJ GUPTA Off: 3 Sahni Estate, Ganesh Nagar, Kaju Hill, Quarry Road, Bhandup (W) Mumbai-400078, in writing within 15 days from the date hereof, failing which the claim, if any shall be considered as waived.

Date: 11/08/2026
Adv. MANOJ GUPTA
(Mumbai High Court)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that I am investigating title in the name of KASHIPRASAD M. YADAV, owner of the Unit No. 14, Ground Floor, Karmayogi Industrial Estate, Chhadha Estate, Chhe. Shivaji Maharaj Marg, Vakola Pipe Line, Santacruz (East), Mumbai-400055, Area admeasuring about 45.07 sq. mts. built up, building constructed on land bearing C.T.S. No. 4085, of the revenue Village-Kolekalyan, Taluka-Andheri, in the Registration District of Mumbai Suburban.

All persons having right title, interest, claim demand, objection of whatsoever nature in upon or against the above mentioned property in the form of ownership, possession, gift, exchange, inheritance, decree, lease, lien, mortgage, easement, release, charge through any agreements writing undertaking or in any other way, may inform in person the undersigned as the Advocate for my client at, Advocate D. V. Kini, Office No. 21, Vakola Pankaj CHSL., Nehru Road, Vakola Bridge, Santacruz (East), Mumbai-400055. Ph- 9892966281, within 14 days of publication of this notice failing which the said Title Investigation will be completed without the same being waived and my client shall not be responsible for the same.

Sd/-
MR. D. V. KINI
ADVOCATE HIGH COURT
Place: Mumbai Date: 11/08/2026

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Late Mr. Sanjeeva Cheempa Pojary was the owner of Flat No. 201, 2nd Floor, B-Wing, New Zheel CHS Ltd., Zheel Apartment, B.P. Thakur Marg, Near Post Office, Jhantard (W), Dist. Thane - 401101. In the meantime, Mr. Sanjeeva Cheempa Pojary died on 24/12/2016 leaving behind (1) Smt. Indira Sanjeeva Pojary - Wife / My Client, (2) Mr. Shailesh Sanjeeva Pojary - Son & (3) Mr. Akhilesh Sanjeeva Pojary - Son / My Client as his legal heirs. After the death of owner his wife and son / my clients are claiming for transfer of ownership right, title, interest of deceased in respect of the said Flat in their name & in their favour. And other legal heir of deceased agreed to release his share in favour of my clients. Therefore person/s having any claims or objection in r/o of above transfer, should report / inform us along with proper and valid documents at my below mentioned address within 14 days of the publication of the said public notice, however no claims or objections of whatsoever nature thereafter will be entertained.

Adv. Siddhesh P. Khedekar,
Office: B-19, Shanti Shopping Center,
Opp. Railway Station, Mira Road (E),
Tal. & Dist. Thane - 401107,
Place: Mira Road Date: 11.08.2026

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that (1) MRS. SHIVANGI SINGH and (2) MR. RITESH KHANNA, are the owners of Premises bearing Flat No. 1903 on the 19th Floor in Tower C of VICIN Co-Operative Housing Society Limited, situated at Chhatrapati Shivaji Marg, Chandivali, Mumbai - 400072, admeasuring 89.90 sq.mtrs. Carpet Area equivalent to 967.68 sq.ft. together with balcony admeasuring 4.49 sq.mtrs equivalent to 48.33 sq.ft., along with One Single Covered Car Parking Space, ("said Premises") in the aforesaid District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban.

That (1) MRS. SHIVANGI SINGH and (2) MR. RITESH KHANNA are entering into an agreement, to sell & dispose the above said Premises free from all encumbrances to my clients and if any person/s, legal heirs etc., having any claim, objection or rights, title, interest etc. by way of Sale, Mou, mortgage, pledge, charge, gift, trust, inheritance, succession, possession, lease, lien, easement, attachment, license, bequest, share, maintenance, decree or order, hyphication or any other liability of whatsoever nature in the aforesaid premises shall intimate to the undersigned with necessary supporting documentary evidence within 15 days from the publication hereof, thereafter my client(s) shall complete the formalities of purchasing the aforesaid Premises, without considering claims if any received after expiry of this notice.

Dated this 11th day of August 2026
Rahul Narendra Singh
Advocate High Court,
Shop No.68, Powai Plaza,
Hiranandani Gardens, Powai,
Mumbai-400076

PUBLIC NOTICE

This is to certify that MAIMULLAH BATULLAH KHAN is Owner of Flat bearing No. G-1, on the Ground Floor, Building known as "DIYANA SATVALI NAGARI" Building No. 3, Situate At : Village-Satvali, Vasai Road (East), Tal - Vasai, Dist-Palghar 401208 and Constructed on land bearing Survey No. 52 Pt, Survey No. 53 & Hissa No. 12 area admeasuring 410 Sq.Ft. (Built-Up Area) is 38.10 Sq. Mtr. (Super Built-Up), & SHRIMATI SAROJINI VIKAS UGALE has Purchase said Flat from SHRI. MAHADEW LAXMAN KANGNE Vide Reg No. Vasai-1-5738-2008, Dated - 04/06/2008 Agreement For Sale Dated - 04/06/2008 & MR. MAHADEW LAXMAN KANGNE has Purchase said Flat from M/S. SAI SIDDHESH CONSTRUCTION Vide Reg No. Vasai-1-3873-2007, Dated - 18/04/2007 Agreement For Sale Dated : 04/04/2007, & This two Original Channel Agreement was lost at the time of House Cleaning. MAIMULLAH BATULLAH KHAN have lodge complaint in Achole Police Station bearing Lost No. 21455, Dated - 05/08/2026.

So I hereby invite that of any person having found or gets or into or upon in respect of said Flat however I hereby require to intimate information the same to advocate office or above mention address of owner within 14 days from the date of publication.

MR. AWANEESH KUMAR TIWARI
Date: 11/08/2026 (Advocate High Court)
Shop No. 21, Jal Vijay Green, New Link Road, Nallasopara (E), Tal-Vasai, Dist-Palghar.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large under instruction of my client MR. GURDEEP SINGH SOHINDER SINGH GANDHI having address at: A-35, Flat No. 401, 4th floor, A wing, Yogi Kunj CHS. Ltd., Yogi Nagar, Borivali (W), Near Prestine Tower, Mumbai-400091.

My client was holding Original Share certificate issued by the society having No. 33, distinctive No. 161 to 165 (both inclusive) and the Share certificate has been lost misplaced and not traceable inspite of best search and my client had lodged N.C Complaint regarding the same.

Any person/s, legal heirs/ above named having claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said flat and Share certificate and with regard to aforesaid mortgage, by gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever should intimate their objections, if any in writing within 14 days from the publication of this notice, failing which, the claim of such persons, if any, will deemed to have been waived and/or abandoned for all intents and purpose.

Sd/- R.B. YADAV
Advocate, High Court & Notary
Opp. Court Gate No.2,Bhaji Market Road, Near Ramaleela Maidan, Borivali (W), Mumbai 400092.
Place: Mumbai Date: 11/08/2026

PUBLIC NOTICE

Notice is hereby given, to the Public at large that, M/s. AVA Aircion is a Partnership Firm and by way of present public notice said Mr. Aaqib Shaikh and Mr. Viraj Bodke formally and officially inform that said Mr. Abbas Amam Motiwala has retired from the said Firm. Therefore, we Mr. Aaqib Shaikh and Mr. Viraj Bodke the active and continuing partners hereafter referred to refrain from entering into business and/or in any manner dealing with contracts, management etc. with said Mr. Abbas Amam Motiwala as a partner of AVA Aircion and/or with his representatives and/or legal heirs and/or agents and/or with any person or persons under the firm's name. By this notice AVA Aircion, Mr. Aaqib Shaikh and Mr. Viraj Bodke informs the public in general that, they being the only partners are handling business, managing day-to-day affairs of M/s AVA Aircion Firm and the retired partner has no relation for dealings, business of the Firm.

Date: 11th August, 2026
Place: Mumbai

Sd/-
Mr. Aaqib Shaikh and Mr. Viraj Bodke
Partners of the said AVA Aircion
Office situated at Room No.402, 4th Floor, Aniket Tower, Sliver Block Restaurant, Uthalsar Naka, Uthalsar, Thane, Maharashtra - 400601

PUBLIC NOTICE

This is to bring to the notice of public at large that Mr. Nandkumar Rajaram Lad was Owner of Flat No. A/1, Ground Floor, "Gharkul Darshan Co-op Hsg. Soc. Ltd., at Gandhi Chawki, Phoolpada Road, Virar East, Tal-Vasai, Dist-Palghar. Late Mr. Nandkumar Rajaram Lad is Expired on dated 14/12/2023 leaving behind his legal heirs wife Mrs. Namrata Nandkumar Lad and Son Mr. Sarvesh Nandkumar Lad. Daughter Sakshi Nandkumar Lad. Now my client Mrs. Namrata Nandkumar Lad has requested the society to transfer the 100% share of Flat No. A/1, Ground Floor, "Gharkul Darshan Co-op Hsg. Soc. Ltd., Village Virar, Survey No. 92 Hissa No. 13/1, to her name by submitting the required documents to the said Public in general informed that, if any person having any objection and/or claim of any nature whatsoever including by way of any agreement, purchase, transfer, gift, lease, Lien, charge, mortgage, trust, inheritance or any other manner or have any objection pertaining to the said flat whatsoever nature in respect of the above said flat premises shall lodge their claims and objection with proof within 14 days from the date of publication of this notice at the undersigned R. L. Mishra, Advocate, High Court, Shop No. 221, Padmibai Tower, Near Railway Subway Virar, Virar East, Tal-Vasai, Dist-Palghar - 401305. If no claim is received within stipulated time limit, it will be deemed that the above mentioned flat premises are free from all encumbrances.

Sd/-
Place: Mumbai Mr. Ashish B. Gaikwad
Date: 11/08/2026 (Advocate)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mrs. Zaibunnisa Bee Bismillah Khan is the sole and absolute owner, well possessed in respect of the Flat No. 302, 3rd Floor, Neelkanth Apartment, Naya Nagar, Mira Road (E), Dist. Thane-401107, Maharashtra (hereinafter referred to as said Flat). Whereas the said Mrs. Zaibunnisa Bee Bismillah Khan as inherited the 100% share in the said flat from his husband Late Bismillah Khan who died intestate on 22nd May 2010. The other legal heirs Mrs. Zahida Sajid (Daughter), Shabana Budhani (Daughter), Mrs. Raisa Khan (Daughter), Mr. Feroz Khan (Son), Mr. Ajaz Khan (Son), Mr. Afsar Khan (Son), Mr. Ayub Khan (Son), Mr. Akram Khan (Son), Mr. Javed Bismillah Khan (Son) & Mr. Amjad Bismillah Khan (Son) has released their rights, claim and share of the above mentioned flat in favour of their mother Mrs. Zaibunnisa Bee Bismillah Khan.

All Persons, Legal heirs, Banks, Financial institutions having any claim against into or upon the said Flat or any part thereof by way of inheritance, possession, sale, lease, mortgage, charge, gift, trust, lien or otherwise whatsoever nature are hereby required to make the same known in writing to the undersigned address given below within a period of 14 days from the date hereof, failing which it shall be presumed that there are no claims whatsoever and/or claims, if any shall be deemed to be waived.

Farooque Shaikh
(Advocate, Bombay High Court)
32, Kurnal CHSL, Naya Nagar, Mira Road (East), Thane-401107. Date: 11/08/2026

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my client MR. PANKAJ R KOTHARI who is the owner of Flat No. 115, FIRST Floor, D wing, SHREE KAILASH CO-OP. HSG. SOC. LTD., S. V. Road, Bhayander (East), Tal & Dist-Thane-401105. M/S. DIAMOND CONSTRUCTION CO. had sold the above said Flat to MR. SUNDER A. KULAL by Agreement for sale dated 14.02.1993. MR. SUNDER A. KULAL died at Mumbai on 29.07.2002 leaving behind her daughter MRS. PURNIMA SUNDER MOOLYA as the only legal heir and the society has transferred the same. Thereafter, MRS. PURNIMA SUNDER MOOLYA had sold the above said Flat to MR. PANKAJ R KOTHARI by Agreement for Sale dated 15.10.2008. Now he is selling the above said Flat to an interested Purchaser or Buyer. If any person has any objection against my client over the sale of the above said property or regarding previous legal heirs of the above property through claim, sale, transfer, heirship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise her/his/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After 14 days no claim shall be considered and it shall be assumed that the title of the said Flat premises is clear and marketable and then my client will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer.

Date: 11/08/2026 R.L. Mishra
Advocate, High Court, Mumbai
Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that late Mr. Abdulrasool Hasanali Samanni & late Mrs. Shabnam Abdulrasool Samanni, members of the Abhishek Apartment Co-operative Housing Society Ltd., owners of Flat No. 601, Building No. 24, Shree Park, Minerva Road (East), Dist. Thane - 401107 and holders of Share Certificate No. 31, died intestate on 14/08/2020 & 19/09/2025 respectively. Mrs. Shabnam Abdulrasool Samanni released her share from the undivided share belonging to deceased Mr. Abdulrasool Hasanali Samanni in favour of Mr. Azim Abdulrasool Samanni by deed of gift, dated 21/10/2024. Mr. Azim Abdulrasool Samanni is claiming transfer of shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased in his name in respect of the said flat, being son and alone legal heir and successor of the deceased. Claims and objections is hereby invited from other legal heirs and successors of the deceased for period for transfer of the shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased, inform to the undersigned within period of 15 days from the date of publication of this notice failing which the society will transfer the shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased in name of Mr. Azim Abdulrasool Samanni and thereafter any claim or objection will not be considered.

Sd/- K. R. TIWARI (ADVOCATE)
Shop No. 14, A - 5, Sector - 7, Shantinagar, Mira Road (East), Dist. Thane - 401 107

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MRS. SIMRAN LIYAKATALI COLOMBOWALA, is the absolute owner and in the possession of the Car Parking No. B/1 ("said Parking") presently allotted against Flat No. B-606, on the 4th Floor in Wing of the GANNA Co-Operative Housing Society Limited, situated at Hiranandani Gardens, Powai, Mumbai-400076, Maharashtra. That Original Parking Allotment Letter issued by M/S HIRANANDANI ENTERPRISES in favor of MR. LIYAKATALI A. COLOMBOWALA, with respect to the said Parking, is lost/misplaced and not traceable after diligent efforts. Any person/s, legal heirs etc., having any claim, objection or rights, title, interest etc. of whatsoever nature in the aforesaid Parking/Property and the Loss Documents shall intimate to the undersigned with necessary supporting documentary evidence within 07 days from the publication hereof, after which my client shall complete the formalities of applying the duplicate copies and if needed sale of the aforesaid Parking, without considering claims if any received after expiry of the said notice.

Dated this 11th day of August 2026
Rahul N Singh
Advocate High Court,
Shop No.68, Powai Plaza,
Hiranandani Gardens, Powai,
Mumbai-400076

PUBLIC NOTICE

This is to inform to the general public that Flat No. B-306, G.K. Apartment Co-op. Housing Society Ltd., Samata Nagar, Opp. J. K. Gram, Pokhran Road No. 1, Thane (W) - 400066, is owned by my client Mr. Prakash Vinayak Patil. Unfortunately the Original Society Share Certificate No. 26, shares from Nos. 126 to 130 five shares of each Rs. 50/- has been lost/misplaced. Mr. Prakash Vinayak Patil has lodged a Complaint at Naupada Police Station for the same vide property missing regd. No. 1195/2026 dated 07/08/2026. If the said original Society Share Certificate is found by anybody, they are informed to submit the same at the address of the undersigned advocate, within a period of 15 days from the date of publication of this notice.

Adv. E. A. Ashirvadam
G/1, Anthony House, Shivaji Nagar, W.E., Thane (W) - 400604.
Mob. No. 9324340566.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that Mr. Girish Mohanlal Kothari, the Purchaser, has entered into a Memorandum of Understanding with Mr. Austin Joseph Rodrigues and Mrs. Revti Austin Rodrigues, for acquisition of all their right, title and interest in respect of the property more particularly described in the Schedule hereunder. Any person(s), bank, financial institution, society, Government authority or any other person claiming any right, title, interest, claim, demand, charge, lien, mortgage, tenancy, licence, easement, inheritance, acquisition, litigation or any other encumbrance whatsoever in respect of the said property is hereby called upon to intimate the undersigned in writing together with documentary proof of such claim within 14 (Fourteen) days from the date of publication of this Notice, failing which such claim, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and the Purchaser shall proceed with the transaction without any further reference to such person(s), and any subsequent claim shall be treated as waived.

SCHEDULE OF PROPERTY
All that piece and parcel of land bearing Survey No. 30, Hissa No. 13, corresponding to CTS No. 018 admeasuring about 204.9 Sq. Mtrs. and Survey No. 30, Hissa No. 6 corresponding to CTS No. 1011 admeasuring about 473.3 Sq. Mtrs., situated at Village Erangal, aluka, Borivali, Mumbai Suburban District, within the Registration Sub-District of Mumbai.

M/S. LEGAL VISION
Advocates for the Purchaser
Office No. 5, 1st Floor, Shree Mahavir Chambers, Banaji Street, Fort, Mumbai-01.
Email: ms.legalvision@gmail.com
Mob.: 8108000123 / 9372272220.
Place: Mumbai Date: 11/08/2026

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that my client SOLOMEN WILLIAM NAIDU, R/o. Room No.04, Sai Darshan Cottage No.02, Marve Road, Behind Mahavir Medical Store, Malwani Village, Malad (West), Mumbai-400095, do not have any relation with his brother DANIEL WILLIAM NAIDU who reside separately and living his life out of his own wish and do not have any relation with my client and his other family members and my client or his family members shall not be responsible & liable for any of past, present & future acts & transactions including monetary transactions & disputes of brother DANIEL WILLIAM NAIDU therefore PEOPLE AT LARGE are hereby informed that any person doing any financial or otherwise any transaction may do so at their own peril and my client or any other family members and/or property of my client will not be held responsible for the same and have no rights and claim in my client's assets and liability of past, present and future with immediate effect.

Sd/-
SOLOMEN WILLIAM NAIDU
Through Advocate Mr. K.R.PANDEY,
Add: Bhandarkar Bhawan,
Court Lane, Borivali (W), Mumbai-400092
Place: Mumbai Mobile : 9869265976 Date: 11/08/2026

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, Mr. Sayed Musrrat Ali alias Sayed Musrrat & Mrs. Firuz Jahan Sayed were the owners and members of Flat No. 501, Wing "TA", in the building known as "Triputal", of Triputal Balaji Co-operative Housing Society Ltd., situated at Laxmi Park, Naya Nagar, Mira Road (East), Dist. Thane 401107. The said member was holding Share Certificate No. 056, comprising 75 (fifty) paid-up shares of Rs. 50/- each, bearing Distinctive Nos. 276 to 280, issued by the Society on 04/12/1999, in respect of the aforesaid flat.

The said owner/member, Mr. Sayed Musrrat Ali alias Sayed Musrrat died intestate on 04/02/2025. Among the inherited legal heirs, my clients /his both sons, Mr. Muzaffar Sayed & Mr. Rizwan Sayed have applied for membership, to transfer 50% shares & ownership rights of the deceased member in the above said flat with free consent of their mother, Mrs. Firuz Jahan Sayed and executing registered Release Deed with J. Sub-Registrar of Thane. The undersigned advocate hereby invites claims or objections from other heirs or the claimants or objectors of the transfer of the shares and interests of the deceased member in the said flat, within a period of 15 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection. If no claim/objection is received within the period prescribed above, my clients shall be at their liberty to deal with the shares and interests of the deceased member's share in the manner provided under the bye-laws/laws of the land.

Place: Mira Road Thane, Date: 11/08/2026, Sd/-
Mr. S.G. Patil, Advocate High Court
"Apuva" Shop No. 6 Bldg. No. B-11, Sector No. 7, Shantinagar, Mira Road (E) Thane - 40107

PUBLIC NOTICE

Shri Ganpat Shankar Salunke, a Member of the Pantnagar Om Sai Co-op. Housing Society Ltd, Svc Signature Bldg, 157, Pantnagar, Chhatrapati (East), Mumbai - 400075, holding Flat No. 705 in the 'B' Wing of the society building and 10 shares of Rs. 50/- each under Share Certificate No. 83 (Distinctive No. 821 to 830), died on July 14, 2024, without making any nomination. The Society has received an application for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the Society from Mr. Sharad Shankar Salunke, who claims to be a legal heir / representative of the deceased. The other known legal heirs, Smt. Rupali Ganpat Salunke (Wife), Mrs. Ankita Bhavesh Sogam (Daughter), and Miss. Mayuri Ganpat Salunke (Daughter), are also on record. The Society hereby invites claims or objections from any heir or heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the Society within a period of 15 days from the publication of this notice. Such claims / objections should be submitted in writing with copies of supporting documents to the undersigned. If no claims or objections are received within the prescribed period, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in such manner as is provided under the Bye-laws of the Society.

For and on behalf of Pantnagar Om Sai Co. Op. Housing Society Ltd.,
(Hon. Secretary)
Place : Mumbai Date : 11th August 2026

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that 1. MR. RAJU THAKURDAS GANGWANI, 2. MR. MANISH RAJU GANGWANI, resident at 216, Jal Hind Society, Vallipour Road, Near Zoywala Petrol Pump, Kalyan West, Kalyan, Thane - 421301, has agreed to sell the land property mentioned in the schedule hereeto, to my client Mr. Mohammad Amin Gulam Nabi Farid All person claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at below address within 21 days from the date hereof, failing which the said sale will be completed, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived.

Sd/-
Smt. Poonam N. Gambhir
Advocate
Add: G1 Farid Maryam Tower,
Opp. Jamma Masjid, Near Nandgaon,
Kalyan (W) 421301
Mob: 9372399844

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that Original Share Certificate of Mr. Ajay Manohar Pandit, Anal Manohar Pandit, Amar Manohar Pandit, The Joint members of Flat No. B-604 in Siddhivinyak Horizon Co-operative Housing Society Ltd., having address at Veer Nariman Road, Prabhadevi, Mumbai 400025 has been lost/ misplaced. Mr. Ajay Manohar Pandit, Amar Manohar Pandit has applied for the said Share Certificate in duplicate before the Society office. Amar Manohar Pandit has lodged lost complaint bearing No. 80629/2026 online on 8th August 2026 at Dadar Police Station. Any person who has any claim and objection for issuance of duplicate Share Certificate in any manner whatsoever should intimate the same to undersigned within the period of 15 (fifteen) days from the publication of the notice at the address provided hereunder. In case no objection is received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants regarding the above said matter, and the duplicate Share Certificate will be issued to the said member which please take note.

Secretary
Siddhivinyak Horizon
Co-operative Housing Society Ltd.
Veer Nariman Road, Prabhadevi,
Mumbai 400025
Date: 10.8.2026

PUBLIC NOTICE

Notice is hereby given instruction that behalf my client MR. DIVYESH M. MEHTA is Owner of Flat No. E/202, 2ND Floor, of Building No.1 in the Building known as "SHREE GORDHANAS KAPOL NAGAR BUILDING No. 1 CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." Situated at - Majithia Park, Village- Achole, Achole Road, Nallasopara East, Tal. Vasai, Dist. Palghar 401209. Constructed on land bearing Old Survey No. 863, 864, 866, 905 to 1191/1, 993, 994 New Survey No. 128, 158, 159, 157 Plot No. 10, 11, 12, 13, 14 and 15 admeasuring area 225 Sq. Ft., (MOFA Carpet Area) MR. PRADIPKUMAR RAMKINLAL MEHTA is purchased said Flat from M.M. BUILDERS Agreement For Sale Dated 1978-1984 & MR. PRADIPKUMAR RAMKINLAL MEHTA is Sale said Flat to MR. ROOPA RAVINDRA SANGHVI Agreement For Sale Dated 28/01/1992 This Original Channel Agreement was lost at the time of House Cleaning. MR. DIVYESH M. MEHTA have lodge complaint in Achole Police Station bearing Lost No. 22057 /2026, Dated:- 10/08/2026.

So I hereby invite that of any person having found or gets or into or upon in respect of said Flat however I hereby require to intimate information the same to advocate office or above mention address of owner within 14 days from the date of publication.

MR. AWANEESH KUMAR TIWARI
Date: 11/08/2026 (Advocate High Court)
Shop No. 21, Jal Vijay Green, New Link Road, Nallasopara (E), Tal-Vasai, Dist-Palghar.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Owner of Schedule Property Late DR. HARISHCHANDRA NIGAM, (Since Deceased died intestate on 19-01-2016) and his wife Late SMT. MANJU HARISHCHANDRA NIGAM, (Since Deceased died intestate on 03-02-1998) leaving behind them, their two Daughters (1) SARIKA HARISH NIGAM and (2) MRS. NIDHI SRIVASTAVA and one Son MR. AMI AARYAN HARISHCHANDRA NIGAM as their only legal heirs.

On behalf of my client SARIKA HARISH NIGAM, I the undersigned advocate hereby invite claims or objection/s for the transfer of the scheduled property and shares and interest of the deceased member in the scheduled property in favour of my client within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection at advocate address. If no claims / objection are received within the period prescribed above, the Society/ Concerned authorities shall be at the liberty to transfer the schedule property and shares and interest of the deceased to SARIKA HARISH NIGAM. A claim thereafter shall be considered as waived and abandoned and the transfer shall be completed.

SCHEDULE OF THE PROPERTY - Room No. 3, Charkop (1) ADARSH Co-op. Hsg. Soc. Ltd., Plot No. 360, RSC-38, Sector-3, Charkop, Kandivali (West), Mumbai-400 067.

ADV. R. K. TIWARI (Adv. High Court)
C-3003, Chandreshwari, 1, 2, 3, Lodha Marg, Achole Road, Nallasopara (E), Palghar-401 209.
Place: Mumbai Date: 11/08/2026

PUBLIC NOTICE

I, am concerned for my client MR. M. P. VISHVANATHAN, Owner of Room No. 5, Ground plus 1st floor, Usha Sadan, Anandwadi, Near Ganesh Mandir, Kurar Village, Malad (East), Mumbai - 400097. That my client M. P. VISHVANATHAN, had purchased the above-said Room premises having Ration Card No. SC-401272, No. Y212836531, Photopass No. 1412911997, Electricity Account No. 152237458, Meter No. LT(B) 10734669, area under 270 sq. ft. carpet, from its owner SHRIKRISHNA TATOBA KARMALKAR, through SALE DEED dated 29th March, 2023, and my client is in possession of all the original documents of the said room premises.

That if any party or person does any dealing in respect of said room premises with S H R I K R I S H N A T O B A KARMALKAR, or his son, then my client shall not be held responsible, and also my client shall not be held responsible if any party or person or Credit Society gives loan over the said Room premises.

Sd/-
ADVOCATE S. K. SINGH
Ashviniyagi Karyalya, 1st Floor,
A. K. Marg, Bandra (E), Mumbai - 400051
Date : 11.08.2026 Place : Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public BY THESE PRESENTS that originally MR. ASGHAR RAZA, was lawful owner/member of residential Flat No. 202 on 2nd floor, Heena Apartment Co-operative Housing Society Ltd., situated at CTS No. 1347 of Marol, Taluka Andheri, Maphan Nagar, Marol Naka, Andheri East, Mumbai 400059, admeasuring 370 sq.ft. Built up area and is registered holding 5 (five) fully paid-up shares of Rs. 50/- (Rupees fifty only) having distinctive Nos. from 26 to 30 (both inclusive) vide Share Certificate No. 6 Member's Register No. 6. The said Mr. MR. ASGHAR RAZA died intestate at Mumbai on Dated 04/03/2021 leaving behind his (1) MRS. SAIRA ASGHAR RAZA (WIFE) (2) MR. WASIQUE ALI AS

iStreet Network Limited
CIN L62013MH1986PLC040232
4-A Wing, 4th Floor, D J House, Old
Nagaradas Road, Andheri East, Mumbai
400069. Phone: +91 7208025278
Email : info@istreetnetwork.com
Website: www.istreetnetwork.com

NOTICE
Pursuant to the provisions of Regulation 47 read with Regulation 29 and 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, August 13, 2026 inter-alia to, consider and approve, the Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2026.

The Notice is also available on the website of the Company i.e., www.istreetnetwork.com and on the website of BSE Ltd. www.bseindia.com

For iStreet Network Limited
Sd/-
Place: Mumbai Pratibha Ranka
Date: 07.08.2026 Company Secretary

जाहीर सूचना
यादारे सूचित करण्यात येते की, श्री. गोपा एमनाथ कासुब हे फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, कासुरी निवास कोहोसोलि., फ्लॅट क्र.११३, सेक्टर २१, कामोटे, नवी मुंबई, ना. पंचवेल, जि. रायगड-४१० २०६ येथील जागेचे मालक असून यांनी सदर मालमना आमचे अधिल स्टेट बँक ऑफ इंडिया (बीक), आरएस्सीपीसी - सांताक्रुझ (पश्चिम), १ला मजला, जीवस सेस अँडकेस इमारत, एलआयसी कॉम्प्लेक्स, एस.व्ही. रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई-४००००४ यांच्याकडे ग्राहक ठेवली होती. तथापि सदर मालमनेची संबंधित प्रतेशी रु.५०/- किमतीचे १० शेअर्सचे अनुक्रमक ८१ ते ९० मूक मूळ भाग प्रमाणपत्र क्र.००१६ हे दिनांक २९.०६.२०१४ रोजी हक्कचे/गहाळ झाले असून बँकेला ते सापडत नाहीत.

सदर मालमनेबाबत कोणताही कायदेशीर दावा किंवा कोणत्याही स्वरूपाचा हक्क असलेल्या कोणत्याही व्यक्तीने, ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत सर्व संबंधित प्रमाणित कागदपत्रांसह खालील स्वाक्षरीकर्यास कळवावे; अन्यथा, असा दावा किंवा हक्क सोडून दिला असे मानले जाईल.

आव दिनांकीत ११ ऑगस्ट, २०२६
संज युगरेटकारिता
अॅड. संजया शाय, मेमन
मासक
X0६, मुंबई इस्टेट, न्यू लिंक रोड,
अमेडी (प.), मुंबई-४०००१३.
ईमेल: sanjurist.adv@gmail.com
९१२२४४४०३६

PUBLIC NOTICE
This is to inform to all concerned that **MR. SADASHIV alias SADANAND GANPAT JAOAKAR** was the sole owner of **Flat No. 3 on 1st Floor**, in the building known as **"VUJYASHREE CO-OP. HSG. SOC. LTD."** situated at Plot No. 21, Datar Colony, Veer Savarkar Marg, Bhandup (East), Mumbai - 400042. Whereby **MR. SADASHIV alias SADANAND GANPAT JAOAKAR** died intestate on **25th July, 2010** leaving behind (1) **MRS. YOGITA SADANAND JAOAKAR (Widow/Wife)**, (2) **MRS. ANUYA MOHIT NAIK D/o. Late MR. SADANAND G. JAOAKAR (Married Daughter)** & (3) **MR. AMIT SADANAND JAOAKAR (Son)** as his only remaining legal heirs, successors, representatives. **MRS. YOGITA SADANAND JAOAKAR** has acquired 66.66% undivided shares, right, title and interest in respect of aforesaid Flat by making registered Release Deed dated **28th day of July, 2026** which was duly registered with the concerned Sub-Registrar of Assurances under serial No. **MBI 12 – 13848 - 2026 dated 28/07/2026**. Notice is hereby given to all the concerned to lodge their claim or interest if any on the said Flat mentioned above within 15 (Fifteen) days in writing to **MR. KARAN P. GANDHI** at Office No. 102 on 1st Floor, "Ashiana Building", Shantilal Mody Road, Kandivali (West), Mumbai - 400 067, from the publication of this notice failing which it shall be presumed that no adverse title, claim or demand of any nature whatsoever exists in respect of the above said Flat and the claims if any, shall be deemed to have waived and/or abandoned.

SCHEDULE OF THE PROPERTY HEREIN ABOVE REFERRED TO
Flat No. 3 on 1st Floor admeasuring **500 sq. ft. equivalent to 46.46 sq. mtrs. Carpet Area** in the building known as **"VIJAYASHREE CO-OP. HSG. SOC. LTD."** situated at Plot No. 21, Datar Colony, Veer Savarkar Marg, Bhandup (East), Mumbai - 400042 and constructed on all that piece or parcel of land or ground situate, lying and being at **C.T.S. No. 710 of Village : Kanjur Taluka : Kurla** in the District and Registration Sub-District of Mumbai City, Mumbai Suburban District.

Date : 11.08.2026
Sd/-
(**KARAN P. GANDHI**)
Advocate High Court

‘मुंबई लक्षदीप’,
रोज वाचा दै.

जाहीर सूचना
यादारे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील श्रीमती डिह्रुई अंन मेहेझेस या फ्लॅट क्र.५०३, ५वा मजला, जॉनसन, आय. सी. कोहली, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००१३, जमीन प्लॉट क्र.२६ (१) असलेली अधिपत्र, जी सीटीएस क्र.१५४/४ आणि १५४/४ (२) असलेला मोठ्या मालमनेचा भाग, गाव पंचवेल, मुलगा कोहली, मुंबई उपनगरी जिल्हा (गावचे सदर मालमना म्हणून संभरे), रांधाचा सदर मालमनेमध्ये १००% हक्क, मालकी, हितसंबंध आणि हिस्सा आहे. आमचे अशील श्रीमती डिह्रुई अंन मेहेझेस यांनी जॉनसन सहकारी गृहनिर्माण संस्था लि.द्वारे जारी केलेले अधिपत्र/नवीन भाग प्रमाणपत्र आणि अनुक्रमक क्र.१६ ते १०० असलेले ५ शेअर्स असलेले मूळ भाग प्रमाणपत्र क्र.३० हक्कचे आहे, त्याचबरोबर त्यांनी मुंबई येथील सदर मालमनेच्या ताब्यातून दिनांक ०१.०९.१९९८ रोजीचा मूळ विक्री करारनामा आणि दिनांक ०२.०६.२००५ रोजीचा दुसरा करारनामाही हक्कचा आहे. आमचे अशील श्रीमती डिह्रुई अंन मेहेझेस यांनी दिनांक १७.०७.२०२६ आणि ०६.०८.२०२६ रोजी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. कोणत्याही व्यक्ती/कंपनी/संस्थेचा सदर मालमनेवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर वारसा हक्क, मुक्ता, हागा, विक्री, देणगी, भाडेपट्टा, धारणाधिकार, बोजा, विझन, देवभाना, सुखाधिकार, ताबा, वीरवाट किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा/आक्षेप असल्यास, त्यांनी या प्रकाशनाच्या १४ दिवसांच्याच्या आत स्वाक्षरीकर्यास त्यांचे कार्यालय पत्ता-८, पारसमी, जॉन्स पार्क समोर, चिखळडी, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००१२ येथे कळवावे. विलिप्त मुदतीत कोणताही आक्षेप किंवा दावा प्राप्त न झाल्यास, आमचे अशील सदर मालमनेसंदर्भात पुढील व्यवहार करतील आणि त्यावर कोणत्याही प्रकारचा दावा विचारात घेतला जाणार नाही. सही/-
दिनांक: ११.०८.२०२६ दयाणी अँड दयाणी
ठिकाण: मुंबई वकिल आणि कायदेशीर सल्लागार

जाहीर नोटीस
यादारे जाहीर नोटीस देण्यात येते की, 'गणेश सिद्धी (१) को-ऑर्परेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड' (पता: राम मॉरर रोड, बाभाई नाका, आनंदनगर पवार स्कूल जवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०००११) चे नोंदीणीकृत सदस्य 'स्व. श्रीमती चंद्रभाषा विठ्ठल साठे' चे सोसायटीच्या इमारतीमधील १ त्या मजल्यावरील सदनीका क्र. १०२ धारक होते आणि अनुक्रमक ०११ ते ०१५ असलेले शेअर प्रमाणपत्र क्र. २ भाग करत होते ; त्यांचे मुंबई येथे दिनांक १५, ०५, २०२२ रोजी कोणत्याही वैध नोंदीणीकृत वारसावर (नॉमिनेशन) किंवा मूळ पुराशावावर (इस्टेस्ट) निघन झाले आहे. सोसायटीकडे सदर मृत सदस्यांचे शेअर्स, भांडवल आणि सदनीकेचे हक्क त्यांचे सुपुत्र 'श्री. मेहरा विठ्ठल सितप' (आवेदन) यांच्या नावावर हस्तांतरित (Transmission) करण्यासाठी अर्ज प्राप्त झाला आहे. यासोबत इतर सर्व हयात वर्ग-१ च्या कायदेशीर वारसांनी नोंदीणीकृत हक्कसोबत पत्र (Registered Deed of Release) आवेदकाच्या बाजूने निषादित करून जोडले आहे.

सदर मृत सदस्याच्या शेअर्स, भांडवल किंवा सदनीकेच्या मालमतेत जर कोणत्याही वारसदार, निषादक, प्रशासक किंवा इतर कोणत्याही दावेदार किंवा आक्षेपकाचे काही हक्क, अधिकार, स्वायत्त किंवा आक्षेप असल्यास, त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत आपली मागणी किंवा आक्षेप आवश्यक त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह केवळ आणि केवळ सोसायटीचे कायदेशीर सल्लागार एडव्होकेट संजय नाना सावंत यांच्या खालील कार्यालयाच्या पत्त्यावर लेखी स्वरूपात सादर करावा. कृपया नोंद घ्यावी की, सोसायटीच्या कार्यालयात किंवा मानद सचिवाद्वारे कोणताही आक्षेप, दावा किंवा प्रत्यवहार स्वीकारला जाणार नाही.

जर वरील विलिप्त मुदतीत संबंधित एडव्होकेट यांच्याकडे कोणतेही दावे किंवा आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटी मंडेल बाय-लॉच्या नियमांनुसार आवेदक 'श्री. मेहरा विठ्ठल सितप' यांच्या नावावर शेअर्स आणि सदनीका हस्तांतरित करण्याची पुढील कार्यवाही करणारे मुक्त असेल आणि त्यानंतर आलेले सर्व दावे रद्दबातल मानले जातील व ते सोसायटीवर बंधकारक असणार नाहीत.

ठिकाण : मुंबई दिनांक : ११/०८/२०२६
करता व सोसायटीच्या वतीने,
गणेश सिद्धी (१) को-ऑर्परेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि.
दावे केवळ खालील पत्त्यावर सादर करावेत:-
सही/-
संजय नाना सावंत (एडव्होकेट, उच्च न्यायालय)
कार्यालय पता: सदनीका क्र. ५०१,
सी' गिग, धर्म नगर सीएनएस लि.,
आदिनाथ रोड, लिंक रोड जवळ- बी.पी. पेट्रोलपम्प,
बोरीवली (पश्चिम), मुंबई- ४०००१२.
मोबाईल: ९८११२२११४६
ईमेल:sawantsanjay739@gmail.com

जाहीर सूचना

यादारे सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, **स्वर्गीय श्री. महादेव विष्णू रोकडे हे फ्लॅट क्र.२८, २रा मजला, इमारत क्र.ए-६/११, सावंत सदन को-ऑर्परेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, जीवन विमा नगर, बोरीवली (पश्चिम), मुंबई-४००१०३ (गावचे सदर फ्लॅट म्हणून संभरे)** येथील फ्लॅटचे मालक आणि ताबेदार होते.

स्वर्गीय महादेव विष्णू रोकडे यांचे मुंबई येथे २७.०५.२०२४ रोजी निधन झाले. त्यांची पत्नी **स्वर्गीय सुनीता महादेव रोकडे** यांचे त्यांच्या आघोच अर्थात ०५.०८.२००८ रोजी निधन झाले होते.

स्वर्गीय महादेव विष्णू रोकडे यांच्या पश्चात त्यांच्या जिवंत कायदेशीर वारसदार आणि कायदेशीर प्रतिनिधी म्हणून त्यांच्या दोन्ही विवाहित मुली **श्रीमती स्नेहल संजय दळवी** आणि **श्रीमती प्रीती कुलदीप यादव** हे आहेत.

स्वर्गीय महादेव विष्णू रोकडे यांची मालमना आणि सदर फ्लॅटबाबत वारसाहक्क, उत्तराधिकार, हागाण, बोजा, धारणाधिकार, विझन व्यवस्था, भेट, विक्री, हस्तांतरण, ताबा किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, दावा किंवा मागणी असल्यास, संबंधित व्यक्तींनी या सूचनेच्या प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत त्याबाबतची माहिती पुराव्यासह खालील स्वाक्षरीकर्या व्यक्तीस लेखी स्वरूपात कळवावी.

नमूद कालावधीत असा कोणताही दावा, मागणी, हक्क, मालकी हक्क, हितसंबंध किंवा हक्कत प्राप्त न झाल्यास, असे मानले जाईल की मयत व्यक्तीची मालमना आणि/किंवा सदर फ्लॅटबाबत कोणतेही दावे किंवा हक्कती नाहीत; आणि नमूद जिवंत कायदेशीर वारस व कायदेशीर प्रतिनिधी हे सर्व दावे, मागण्या, हक्कती आणि बोज्यापासून मुक्तपणे, कायद्यामुक्त सदर फ्लॅट आणि त्यातील हक्क, मालकी हक्क व हितसंबंधांबाबत व्यवहार करण्यास पात्र असतील.

नमूद कालावधी संपल्यानंतर प्राप्त झालेला कोणताही दावा किंवा हक्कत विचारात घेतली जाणार नाही आणि अशा दाव्याबाबतची सर्व जबाबदारी संबंधित दावा करणाऱ्या व्यक्तीची असेल.

सही/-
दर्शनकुमार रिटा (वकील उच्च न्यायालय)
दुकान क्र.२, नवगोंड अपार्टमेंट, नॉर्दर्न हार्ट्स समोर,
एस.व्ही. रोड, दहिसर (पूर्व), मुंबई-४०००६८.
ईमेल: darshan.rita@gmail.com

ठिकाण: मुंबई
दिनांक: ११.०८.२०२६

“**नमुना क्र.आयएनसी-२६**”
(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)
कंपनीचे नोंदीणीकृत कार्यालयात एका राब्यातून दुसऱ्या राब्यात स्थलांतरित करण्याकरिता कृपयात प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन, महाराष्ट्र क्षेत्र यांच्या समक्ष
कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकणाल आहे।
पुण्यातआवडी हेल्यक्स्पोर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड यांचे नोंदीणीकृत कार्यालय, टाटा चार्ज ब्लाॅक, वी-३०३, २री कुण्या घाग कोहोसोलि., प्लेटेड पार्क, मिग भाईर, मिग रोड, टाणे, सर्वई, महाराष्ट्र-४०११०७, भारत.

...याचिकाकरता
सर्वनामाम्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, ०७.०८.२०२६ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण संभेत मंजूर विशेष ठाबानुसार कंपनीचे नोंदीणीकृत कार्यालय “**महाराष्ट्र राज्यतून “उत्तर प्रदेश”** रज्यात स्थलांतरित करण्याकरिता कंपनीचे मेमोरेंडम ऑफ असोसिएशनचे बदल्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे बघिलेले आहे.

कोण व्यक्तीच्या हिताने कंपनीचे नोंदीणीकृत कार्यालयाच्या निश्चिती बदल्याकडे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताने स्वयं व विरोधाचे कायम नमुद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रिति, पोस्टाले किंवा मुलुगकुदर तक्रार नमुना प्ररून **एससीए-२१ पॉर्टल (www.mca.gov.in)** वर सदर सूचना प्रकाशन ताखेपासून **चौदा दिवसांच्या** आत **श्रेयिष संचालक, एडव्होरेट, ५वा मजला, १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र** येथे पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकरता कंपनीला त्यांच्या खाली नमुद नोंदीणीकृत कार्यालयात पाठवावे.

इतर बाबत घाग, वी-३०३, २री कुण्या घाग कोहोसोलि., प्लेटेड पार्क, मिग भाईर, मिग रोड, टाणे, सर्वई, महाराष्ट्र-४०११०७, भारत.

अर्जदाराच्या बतरी व कृती
एचसीआरबी हेल्यक्स्पोर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड
सही/-
हुमा परवीन
संचालक

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Mr. Prilish R. Mistry ("Owner", son of Rameshbhai Mistry, residing at 203, 2nd Floor, New Milan Apartment Co-Op Housing Soc Ltd, 126 Baupubhai Vashi Road, Vile Parle (West), Mumbai 400056 (Property"), is the lawful and absolute owner of the Property mentioned hereinabove. The owner has approached bank/ financial institution for grant of a loan facility against the said Property and has proposed to create a mortgage/charge/security interest over the said Property in favour of the bank/ financial institution as security for repayment of the said loan/financial facility. Any person, institution, company, etc. having or claiming any right, title, interest, claim, demand, lien, charge, mortgage, encumbrance, trust, lease, tenancy, easement, inheritance, attachment, litigation or any other objection whatsoever in respect of the said Property, or any part thereof, is hereby called upon to notify the same in writing, together with supporting documents, to the undersigned at the address mentioned below, within 15 (fifteen) days from the date of publication of this Notice. In the event no such claim, objection or demand is received within the aforesaid period, the same shall be deemed to have been waived and/or abandoned, and the bank/ financial institution shall be entitled to proceed with the proposed loan/financial facility and creation of mortgage/charge/ security interest over the said Property, without any further reference to such person and without accepting any liability in respect of any such claim or objection. The claims/objections, if any, may be submitted along with documentary evidence to: Sd/-
Prateek Sanghvi
Advocate High Court
103, 1st Floor, New Laif Sadan CHS Ltd, (Dr. Ansari Road, Vile Parle (West), Mumbai 400056

PUBLIC NOTICE
I Abhishek Kumar Jain, S/o Shri Hasmukhlal Bandi, residing at Borivali East, Mumbai, hereby declare that **Abhishek Hasmukhlal Jain and Abhishek Kumar Jain** appearing in various records /documents and all refers to one and the same person, namely myself. My ancestor's surname is **Bandi**, but I have been using **"Jain"** (my religion/community name) since childhood and the same is consistently reflected in my records. This declaration is made for all identification and lawful purposes Sd/-
ABHISHEK KUMAR JAIN
Place: Mumbai Date : 11/08/2026

जाहीर सूचना
यादारे सर्वसाधार्यांना सूचित करण्यात येते की, माझे अशिल **श्री. सचिन दिवाकर शिर्के** यांनी **श्रीमती अनिसा संजय अतिरेकर** कांच्याकडून **फ्लॅट क्र.६०१, ६वा मजला, आय विंग, क्षेत्रफळ २२५ चौ.फूट कापेट, श्री दस दिगंबर को-ऑर्परेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, पता: गौरीशंकर वाडी क्र.१, पंचनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७५, एफ.पी.टी.पी.एस. ३, ३०३/१, ३०३/२, ३०३/३, ३०३/४ आणि ३४४/बी, सीटीएस क्र.५६४/३ ते ५६४/८, ५६४/९ (भाग), ५६६६ ते ५६६८ आणि ५६७२(भाग), गाव घाटकोपर-किरोड, तालुका कुला, जोंगी जिल्हा आणि उप-जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथे स्थित तसेच जगा रु.५०/- किमतीचे ५ पूर्ण भागा झालेले शेअर्सचे अनुक्रमक ५६१ ते ५६५ असलेले भाग प्रमाणपत्र क्र.०००११३ हे खेरीद करण्याचे मान्य केले आहे. सदर फ्लॅट सर्व प्रकारच्या बोजांपासून, दाव्यांपासून आणि मागण्यापासून मुक्त आहे.**

सदर फ्लॅट मूळतः **श्री. परशुराम प्रल्हाद भोंर्डे** यांना म्हाडा/महाराष्ट्र शासनाच्या शोषग्रहणी पुनर्वसन योजने अंतर्गत (एसआरए) सोसायटीत दिलेल्या १५ जनेवारी, १९९८ रोजीच्या वटस/ताबा पानुसार वाटप करण्यात आला होता.

सदर **श्री. परशुराम प्रल्हाद भोंर्डे** यांचे २८.०६.२०१९ रोजी कसृपत्र न न करता निघन झाले आणि त्यांच्या पश्चात **श्री. प्रदीप परशुराम भोंर्डे** व **श्री. सदीप परशुराम भोंर्डे** हे दोन मुले त्यांचे एकमेव कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी म्हणून आहेत.

सदर **श्री. प्रदीप परशुराम भोंर्डे** आणि **श्री. सदीप परशुराम भोंर्डे** यांनी अ.क्र.केंआरएल-५/२५३०९/२०१४ अन्वये दिनांक ११.०१.२०१४ रोजी नोंदीणीकृत दिनांक ११.०१.२०१२ रोजीच्या विक्री दस्तऐवजाद्वारे सदर फ्लॅट **श्रीमती अनिता संजय अतिरेकर** यांना विक्री आणि हस्तांतरित केला.

ज्या व्यक्तीचा सदर मासमतेवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर वारसाहक्क, हिस्सा, विक्री, हागा, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, वीन, विनिमय, विझन व्यवस्था, ताबा, भार किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी या सूचनेच्या प्रकाशनापासून **पंधरा (१५) दिवसांच्या** आत तशी माहिती मूळ कागदपत्रांसह खालील पत्त्यावर लेखी स्वरूपात कळवावी: **दुकान क्र.बी-१/१९, निम्न नळमजला, टागेंट मॉल, राज गव्ह हॉटेल्समोर, चांदावकर रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई-४०००१२**. मुदतीत माहिती न दिल्यास, संबंधित व्यक्तीचा कोणताही दावा असल्यास तो सोडून दिला आहे किंवा त्या दाव्याचा त्याग केला आहे असे मानले जाईल.

आज दिनांकीत ११ ऑगस्ट, २०२६
सही/-
दयाशंकर यादव
वकील, उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that I am investigating title in the name of **SAVITA SHANKAR CHAVAN**, owner of the Flat No. 311, 3rd Floor, **Pragati SRA C.H.S. Ltd., Pragati Nagar, Near Anjali Kiran Building, Vakola Bridge, Santacruz (E), Mumbai-400055**, Area 322.8 sq. fts. built up. land bearing C.T.S. Nos. 819 to 825, 829 (Pt.) and 830 of Revenue Village-Kolekalyan, Taluka-Andheri, along with ten Share issued by **Pragati SRA C.H.S. Ltd., Mumbai Suburban District**. All persons having right title, interest, claim demand, objection of whatsoever nature in upon or against the above mentioned property in the form of ownership, possession, gift, exchange, inheritance, decree, lease, lien, mortgage, easement, release, charge through any agreements writing undertaking or in any other way, may inform in person the undersigned as the Advocate for my client at, **Advocate D. V. Kini, Office No. 21, Vakola Pankaj CHSL., Nehru Road, Vakola Bridge, Santacruz (East), Mumbai-400055**, Ph- 9892966281, within 14 days of publication of this notice failing which the said Title Investigation will be completed without taking cognizance of the same considering the same being waived and my client shall not be responsible for the same. Sd/-
MR. D. V. KINI
ADVOCATE HIGH COURT
Place: Mumbai Date: 11/08/2026

जाहिर सूचना
यादारे सूचना देण्यात येते की, श्री. रबाब अली सिद्दीकी आणि श्री. माजिद अली सिद्दीकी हे फ्लॅट क्र.६०३, अस्ट्रिवाल हाइस्ट विल्डिंग क्र.२ को-ऑर्परेटिव्ह हाउसिंग सोसायटी, संथ होम पब्लिक स्कूलच्या समोर, कानकिया, मीरा रोड पूर्व, टाणे-४०११०७ येथील फ्लॅटचे मालक होते. तसेच श्रीमती हकीकुनिसा रबाब अली यांचे ११.०६.२०२६ रोजी निघन झाले. सदर मयत व्यक्तीच्या निघनानंतर श्री. साजिद अली सिद्दीकी (मुलगा), श्री. माजिद अली सिद्दीकी (मुलगा), रबसाना बेगम एजाज अहमद सिद्दीकी (विवाहित मुलगी) आणि श्री. रबाब अली सिद्दीकी (विधुर पती) हे श्रीमती हकीकुनिसा रबाब अली यांचे कायदेशीर वारसदार आहेत. जर कोणत्याही व्यक्तीस सदर मालमतेची विक्री, हस्तांतरण, वारसाहक्क, हागाण, भाडेपट्टा किंवा मालकी हक्क व हितसंबंध इत्यादींबाबत माग्या अशिलाविरुद्ध काही आक्षेप किंवा दावा असेल, तर त्यांनी ही जाहिरात/सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत खाली सही करणाऱ्या वकिलांकडे लेखी स्वरूपात पुराव्यानिशी आपले दावे किंवा आक्षेप सादर करावेत. १४ दिवसांनंतर कोणत्याही दाव्याचा विचार केला जाणार नाही; तसेच विलिप्त मुदतीत कोणताही दावा किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास, सदर वारसाहक्क बेगम मानला जाईल व स्वीकारला जाईल आणि त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. दिनांक: ११.०८.२०२६

विशाल एच. पटेल
वकील उच्च न्यायालय, मुंबई
दुकान क्र.१११, अलुगर्गी हाईस्ट, इंदरोलक फेज क्र.६, भाईर पूर्व, टाणे-४०११०५.

जाहीर सूचना
यादारे सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, खोदीदार श्री. निहाल मोहनलाल कोठारी यांनी खालील अनुषंगीमध्ये अधिक्त तयरीवरील वार्न केलेल्या मालमनेसंदर्भात श्री. अस्ट्रिन जोसेफ रॉड्रिग्स आणि श्रीमती रवनी अस्ट्रिन रॉड्रिग्स यांचे सर्व हक्क, मालकी आणि हितसंबंध संपादन करण्यासाठी त्यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. सदर मालमनेसंदर्भात कोणताही हक्क, मालकी, हितसंबंध, दावा, मागणी, बोजा, धारणाधिकार, हागाण, भाडेकरार, परवाना, सुखाधिकार, वारसा, संपादन, खटला किंवा इतर कोणताही बोजा असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, बँक, वित्तीय संस्था, सोसायटी, सरकारी प्राधिकरण किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला या सूचनेच्या प्रकाशनाच्या ताखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत अशा दाव्याच्या कागदपत्री पुराव्यासह स्वाक्षरीकर्यास लेखी कळवण्यास यादारे आवाहन करण्यात येत आहे. असे करण्यात अवघावी झाल्यास, असा कोणताही दावा, जर असेल, तर, सोडून दिलेला आणि/किंवा त्यागलेला मानला जाईल आणि खोदीदार अशा व्यक्तीची कोणताही पुढील संकेत न साधता व्यवहाराची कार्यवाही कोलत, आणि त्यानंतरचा कोणताही दावा सोडून दिलेला मानला जाईल.

मालमनेची अनुसुची
जमिनीचे सर्व भाग व खंड असलेले सव्हे क्र.३०, हिस्सा क्र.१३ संबंधित सीटीएस क्र.११८८, क्षेत्रफळ सुमारे २०४.९० चौ.मी. आणि सव्हे क्र.३०, हिस्सा क्र.६ संबंधित सीटीएस क्र.१०११, क्षेत्रफळ सुमारे ४७३.३ चौ.मी., गाव पंगड, तालुका बोरोवली, मुंबई उपनगर जिल्हा, नोंदीणी उप-जिल्हा मुंबई.

मे. लिगल व्हिजनि
खोदीदाराचे वकील
कार्यालय क्र.५, १ला मजला, श्री महावीर चॅम्बर्स, १/५, बजाजी स्ट्रीट, कावसजी पेटेल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-०१, टू: ८१०८०००१२३ / ९७२२७२२२०, ई-मेल: ms.lgalvison@gmail.com, ठिकाण: मुंबई दिनांक: ११.०८.२०२६

Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region
Address: Public Trust Registration Office, GBR, 1st Floor, Sasimira Building, Sasimira Road, Worli, Mumbai- 400 030.
Public Notice
Service Request Number: GBR/02869/18/25
Inquiry/case No.: ACCI/1856/2025
Name of the Trust: TARDEO SARVAJANIK GANESH UTSAV TRUST
Address of the Trust: C/O Siddhesh Pravin Mangaonkar B. G. 4, Ground Floor, B Wing, Gokuldharm Building, Sane Guruji Marg, Tulsiwadi, Tardeo, Mumbai.
Registration Number of the Trust (if): TARDEO SARVAJANIK GANESH UTSAV TRUST
Name of the Applicant: Siddhesh Pravin Mangaonkar
To All Concerned having interest
Whereas in the above application under section 19 of the Maharashtra Public Trust Act 1950, an enquiry is to be made under section 19 of the said Act, on the following points by the Asst. Charity Commissioner, Greater Mumbai Region.
1. Whether a Trust in the respect of the above exists and whether such Trust is a Public Trust?
2. Whether any of the following properties are the properties of such Trust?
Movable Property

SR	Property Details	Estimated Value
1	Cash In Hand	1000.00

Value of Movable Property : Rs. 1000/- Only
(In Words Rs. One Thousand Only)
Immovable Property

SR	Town Or Village	CS or Municipal Or Survey No.	Area	Assessment Or Judiciary	Tenure or Nature	Estimated Value
1	NA	NA	NA	NA	NA	0.00

Value of Immovable Property : Rs. 0/- Only (In Words Rs. Only)
This is to call upon you to submit your objections or any evidences if any, at the above office address within 30 days from the date of publication of this notice in written. If not received anything within given period, the inquiry would be completed & necessary orders will be passed. If no objections are received within the stipulated time then further inquiry would be completed and necessary orders will be passed.
This notice given under my hand and seal of the Office on 06th Day of August 2026.

Superintendent
Public Trusts Registration Office,
Greater Mumbai Region

मुंबई लक्षदीप

सार्वजनिक सूचना
यादारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, श्री. अजय मनोहर पंडित, अनल मनोहर पंडित, अगर मनोहर पंडित, या संपुक्क सदस्यांचे, सिध्दिविनायक होरायझन को-ऑर्परेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. वीर नरिमन रोड, प्रभादेवी, मुंबई ४०००२५ या सोसायटीतील सदनीका क्रमांक बी ६०४ संधर्भातील मूळ शेअर प्रमाणपत्र हरवले/ गहाळ झाले आहे. श्री. अजय